



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ११, अंक ११(३)]

मंगळवार, जून २४, २०२५/आषाढ ३, शके १९४७

[पृष्ठे ५, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक २२५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

गृह विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २४ जून, २०२५.

अधिसूचना

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम.

क्रमांक एमआयएस-०४२५/प्र.क्र. ८२/राउशु-२.—ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनास असे वाटते की, मुंबई विदेशी मद्य नियम, १९५३ मध्ये आणखी सुधारणा करून खालील नियम तात्काळ अंमलात आणले जावेत आणि म्हणून, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, (१९४९ चा २५) (यापुढे “उक्त अधिनियम” असे संबोधित केले जाईल) च्या कलम १४३ च्या पोट-कलम (३) च्या परंतुकाद्वारे तरतूद केल्याप्रमाणे पूर्वप्रसिध्दीशिवाय हे नियम करण्यात यावेत.

त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाचे कलम १४३ चे पोट-कलम (३) च्या परंतुकासह पोट-कलम (२) च्या खंड (आय) व त्याबाबतीत प्रदान केलेल्या सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, मुंबई विदेशी मद्य नियम, १९५३ मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी खालील नियम करीत आहे, जसे की खालीलप्रमाणे :—

- या नियमांना मुंबई विदेशी मद्य (सुधारणा) नियम, २०२५ संबोधण्यात यावे.
- उक्त प्रधान नियमातील नियम ४६ (ब) नंतर खालील नियम समाविष्ट करण्यात यावे, जसे की :—

“४६ (क)—प्रधान नियमातील नियम ४९ च्या तरतुदींच्या अधीन राहून, एफएल-३ अनुज्ञप्तीधारक, अनुज्ञप्ती मंजुरी प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीने, मुंबई दारूबंदी (विशेषाधिकार शुल्क) नियम, १९५४ अंतर्गत विहित शुल्काचा भरणा केल्यावर, त्याचा अभिकर्ता असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीशी करार करून, अनुज्ञप्ती अंतर्गत आपला व्यवसाय करेल. असा करार राज्य सरकारने वेळोवेळी जारी केलेल्या नियम, विनियम, अटी, शर्ती, आदेश इत्यादींनुसार

(१)

एफएल-३ अनुज्ञप्तीधारकाच्या वतीने व्यवसाय करण्यासाठी असेल आणि तो अशा अभिकर्त्याला या अनुज्ञप्तीच्या भागीदाराचा किंवा अनुज्ञप्तीधारकाचा कोणताही कायदेशीर दर्जा प्रदान करणार नाही”.

३. प्रधान नियमातील नियम ५८ मध्ये खालील परंतुक समाविष्ट करण्यात यावे, जसे की :—

“परंतु जर एफएल-३ अनुज्ञप्ती, मंजूरी प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीने, एखाद्या व्यक्तीशी त्याचा अभिकर्ता म्हणून करार करून व्यवसाय करण्याची परवानगी दिली असेल, तर त्या बाबतीत अनुज्ञप्तीधारकासह उक्त अभिकर्त्यास अनुज्ञप्तीच्या अटी आणि कायद्याच्या तरतुदी आणि त्याअंतर्गत केलेल्या नियम, नियमन आणि आदेशांचे पालन करणे बंधनकारक राहील.”

४. प्रधान नियमांना जोडलेल्या नमुना एफएल-३ मधील अट क्रमांक ९ मध्ये “अनुज्ञप्तीधारक” या शब्दाकरिता “अनुज्ञप्तीधारक आणि अनुज्ञप्तीचा अभिकर्ता असल्यास, दोन्ही” असा बदल करण्यात येईल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रविंद्र औटे,
शासनाचे उप सचिव.

HOME DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai. 400 032, dated the 24th June, 2025.

NOTIFICATION

MAHARASHTRA PROHIBITION ACT.

No. MIS. 0425/C.R.82/Exc-2.—Whereas the Government of Maharashtra considers that the following rules further to amend the Bombay Foreign Liquor Rules, 1953, should be brought into force at once, and therefore, the rules should be made without previous publication as provided by the proviso to sub-section (3) of section 143 of the Maharashtra Prohibition Act (xxv of 1949); (hereinafter referred to as “the said Act”).

Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (i) of sub-section (2) read with proviso to sub-section (3) of section 143 of the said Act and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules further to amend the Bombay Foreign Liquor Rules, 1953, as follows, namely :—

1. These rules may be called the Bombay Foreign Liquor (Amendment) Rules, 2025.
2. After rule 46-B of the principal rules, the following rule shall be added, namely :—

“**46-C.** Subject to the provision of rule 49, holder of licence in Form F.L. III, may carry on his business under the licence, by making an agreement with any person being his agent with the previous sanction of the licensing authority, on payment of fees prescribed under the Bombay Prohibition (Privileges Fees) Rules, 1954. Such agreement shall be for conducting business on behalf of holder of license in Form F.L. III as per rules, regulations, terms, conditions, orders, etc. issued by the State Government, from time to time and it shall not confer upon such agent any legal status of a partner or a licensee of the said license.”

3. In rule 58 of the principal rules, the following proviso shall be added, namely :—

“Provided that, in case wherein licence in Form F.L. III if allowed to carry the business by making an agreement with a person being his agent with the previous sanction of the licensing authority, in that case the said agent alongwith the licensee shall be bound to abide by condition of the license and the provisions of the Act and the rules, regulation and orders made there under.”.

4. In Form F.L. III appended to the principal rules in condition No. 9 for the word “licensee” the words “the licensee and the Agent of the said licence if any, both” shall be substituted.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

RAVINDRA AUTE,
Deputy Secretary to Government.

गृह विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २४ जून, २०२५.

अधिसूचना

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम.

क्रमांक एमआयएस-०४२५/प्र.क्र.८२/राउशु-२.—ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनास असे वाटते की, मुंबई दारूबंदी (विशेषाधिकार शुल्क) नियम, १९५४ मध्ये आणखी सुधारणा करून खालील नियम तात्काळ अंमलात आणले जावेत आणि म्हणून, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम (१९४९ चा २५), (यापुढे “उक्त अधिनियम” असे संबोधित केले जाईल) च्या कलम १४३ च्या पोट-कलम (३) च्या परंतुकाद्वारे तरतूद केल्याप्रमाणे पूर्वप्रसिद्धीशिवाय हे नियम करण्यात यावेत.

त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाचे कलम १४३ चे पोट-कलम (३) च्या परंतुकासह पोट-कलम (२) च्या खंड (यु) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत प्रदान केलेल्या सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, मुंबई दारूबंदी (विशेषाधिकार शुल्क) नियम, १९५४ मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करित आहे, जसे की, खालीलप्रमाणे :—

१. या नियमांना मुंबई दारूबंदी (विशेषाधिकार शुल्क) (सुधारणा) नियम, २०२५ संबोधले जाईल.
२. मुंबई दारूबंदी (विशेषाधिकार शुल्क) नियम, १९५४ (यापुढे “प्रधान नियम” म्हणून संबोधित केले जाईल) च्या नियम ५ (ब) मध्ये ५० टक्के याऐवजी १५ टक्के असा शब्द समाविष्ट करण्यात येत आहे.
३. प्रधान नियमाच्या नियम ५ (ब) नंतर, खालील नियम समाविष्ट करण्यात यावेत, जसे की :—

“५ (क)—अनुज्ञप्ती कराराद्वारे देण्यासाठी शुल्क :—मुंबई विदेशी मद्य नियम, १९५३ खालील नमुना एफएल-३ अनुज्ञप्तीधारकाने कुठल्याही कराराद्वारे, अनुज्ञप्ती मंजुरी प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीने एखाद्या अभिकर्त्यास अशी अनुज्ञप्ती कराराद्वारे व्यवसाय करण्यास देण्यासाठी विशेषाधिकार शुल्क म्हणून लागू असलेल्या अनुज्ञप्ती शुल्काच्या १०% शुल्क दरवर्षी आकारण्यात यावेत”.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रविंद्र औटे,
शासनाचे उप सचिव.

HOME DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 24th June, 2025.

NOTIFICATION

MAHARASHTRA PROHIBITION ACT.

No. MIS.0425/C.R.82/Exc-2.—Whereas the Government of Maharashtra considers that the following rules further to amend the Bombay Prohibition (Privileges Fees) Rules, 1954, should be brought into force at once, and therefore, the rules should be made without previous publication as provided by the proviso to sub-section (3) of section 143 of the Maharashtra Prohibition Act (xxv of 1949); (hereinafter referred to as “ the said Act”).

Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (u) of sub-section (2) read with proviso to sub-section (3) of section 143 of the said Act and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules further to amend the Bombay Prohibition (Privileges Fees) Rules, 1954, as follows, namely :—

1. These rules may be called the Bombay Prohibition (Privileges Fees) (Amendment) Rules, 2025.
2. In rule 5B of the Bombay Prohibition (Privileges Fees) Rules 1954, (hereinafter referred to as “the Principal Rules”) for the word “50 per cent.” the word “15 per cent.” shall be substituted.
3. After rule 5B of the Principal Rules, the following rule shall be added, namely :—
“ **5-C.** Fees for conducting agreement of licence:- The fee payable by any licensee for privilege of having the agreement for conducting business of his licence in Form F.L. III granted under Maharashtra Foreign Liquor, 1953 under any agreement or such arrangement to any person with the prior approval of the authority granting the licence, shall be 10 per cent. of applicable licence fee, which shall be levied annually.”.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

RAVINDRA AUTE,
Deputy Secretary to Government.